

www.stl.tech

June 09, 2022

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C-1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400 051. **BSE Limited** Phirozee Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Subject: Newspaper advertisement on Notice of transfer of equity shares of the Company to IEPF -Intimation under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Ref.: Scrip ID - STLTECH/ Scrip Code - 532374

Dear Sir/Madam,

Pursuant to above referred regulation, an advertisement dated June 09, 2022 pertaining to Notice of transfer of equity shares of the Company to Demat Account of the Investor Education and Protection Fund (IEPF) has been published in English and Marathi newspapers for the information of members in accordance with IEPF Rules.

Copies of the said advertisements are attached for your information and records.

The same will also be hosted on the company's website at www.stl.tech

Thanking you,

Yours faithfully, For **Sterlite Technologies Limited**

A.N. Dustmand

Amit Deshpande Corporate General Counsel & Company Secretary (ACS 17551)

Encl.: As above.

TIMES NATION

STĽ

STERLITE TECHNOLOGIES LIMITED Registered Office: 4th Floor, Godrej Millennium, Koregaon Road 9, STS 12/1, Pune, Maharashtra-411 001, India. CIN: L31300PN2000PLC202408, Phone: +91-020-30514000, Fax: +91-020-30514113, Website: www.stt.tech, Email id: secretarial@stt.tech 9

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS

[For transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account]

This notice is published pursuant to section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") notified by Ministry of Corporate Affairs (MCA) as amended from time to time. The Rules, interalia, contain provisions for transfer of all the shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of IEPF Suspense Account.

Members are requested to note that the dividend declared during the financial year 2014-15, which remained unpaid or unclaimed for a period of seven years will be due to be credited to the IEPF in September 2022. The corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules.

As per the Rules, the individual notices required to be sent to the respective shareholders informing them regarding transfer of shares, are being dispatched at their registered addresses at the earliest possible. The details of such shareholders and shares due for transfer to IEPF are being uploaded on the Company's website: <u>www.stl.tech</u>. Shareholders are requested to refer the website to verify the details.

In case no valid claim in respect of equity shares is received from the shareholders by August 31, 2022, the Company shall, with a view to complying with the requirement set out in the rules, transfer the shares to IEPF by the due date, without any further notice, as per the procedure stipulated in the Rules which is as under:

 Incase of shares held in physical form: by Issuance of duplicate share certificate(s) and thereafter transferring the same to IEPF Authority. Upon such issue, the original share certificate(s) which stand registered in the name of the members will stand automatically cancelled and be deemed nonnegotiable.

 Incase of shares are held in demat form: by transfer of shares directly to demat account of IEPF Authority with the help of the Depository Participants.

The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF, pursuant to the said Rules. The shares/dividend transferred to IEPF can be claimed from IEPF Authority by making an application in the prescribed form IEPF-5 online and sending the physical copy of the requisite documents enumerated in the form. IEPF-5, to the Nodal Officer of the Company.

For any queries on the above matter you may contact our Registrar & Share Transfer Agent, KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot number 31 & 32, Financial District Gachibowli, Hyderabad - 500 008 Tel: +91 040 67162222, Email id - einward.ris@kfintech.com.

For Sterlite Technologies Limited
Place : Pune
Date : June 09, 2022
Company Secretary & Corporate General Counsel

C M K

WWW.LOKSATTA.COM

पुणे, गुरुवार, ९ जून २०२२



जाहीर सूचना स्वर्गीय प्रमिल्ला मेनेझिस आणि सौ. निर्मला रेगो हया रेहा सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, पत्ता- स.नं. ७१/सी १ए१, ५ औंध रोड बोपाडी, पुणे-४११०२० या संस्थेचे संयुक्त सदस्य असुन त्या पलॅट क्र. ५ च्या धारक असून त्यांनी संस्थेस कळविले आहे की, भाग क्र. ००६ ते १०१ (दोन्ही समाविष्ट) या ५ भागांचे मूळ भाग दाखला क्र. २ हे गहाळ झाले आहे आणि त्यांनी डुप्लीकेट भाग प्रमाणपत्र मिळण्याकरीता अर्ज केलेला आहे. संस्था याद्वारे सदर डुप्लीकेट भाग दाखला त्यांना देण्या संबंधात कोणाचाही कसालाही दावा, हरकत किंवा हरकती वगैरे असल्यास तसे दावे किंवा हरकती वगैरे असल्यास तसे दावे किंवा हरकत किंवा हरकती ही जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांत सदर डुप्लीकेट भाग दाखला देण्या संबंधातील आवश्यक दस्तऐवज आणि अन्य पुराव्यांसहीत रेहा सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड'चे सचिव यांच्याकडे सादर करावेत. असे कोणतेही दावे अथवा हरकती वर विहित केलेल्या कालावधीत प्राप्त न झाल्यास अशा परिस्थितीत संस्था तिच्या उपविधीतील तरतुदीनुसार डुप्लीकेट भाग दाखला देण्याची प्रक्रिया पूर्ण करील. संस्थेस अशा प्रकारचा दावा किंवा हरकती	अोरीक्स लिजींग ॲन्ड फायनान्सीअल सर्व्हीसेस इंडिया लिमिटेड (पूर्वी ओआयीस ऑटो फायनान्सीअल सर्व्हीसेस लिमिटेड या नावाने ओळखली जाणारी) नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र. 94, मरोळ को.ऑप. इंडस्ट्रीअल इस्टेट, अंधेरी-कुलां रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-400059. दूष्ध्वनीरः +91 22 2859 5093/67070100/फॅक्सः +91 22 2852 8549 इंमेल: info@orixindia.com/www.orixindia.com CIN No.: U74900MH2006PLC163937 (तियम-8(1) कठ्या सूचना खाली सही करणार ओरीक्स लिजिंग ऍन्ड फायनान्सीअल सर्व्हीसेस इंडिया लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी यांनी आर्थिक मालमत्ता सुरक्षितीकरण आणि पुनीनर्माण आणि हितसंबंध सुरक्षा अंमलवजावणी कायदा 2002 अंतर्गत आणि सदर कायदा कलम 13(12) सह हितसंबंध सुरक्षा अंमलवजावणी कायदा 2002 अंतर्गत आणि सदर कायदा कलम 13(12) सह हितसंबंध सुरक्षा अंमलवजावणी कायदा 2002 अंतर्गत आणि सदर कायदा कलम 13(12) सह हितसंबंध सुरक्षा अंमलवजावणी कर्जदार माणिकलाल नंदराम उनेछा, गोविंदा माणिकलाल उनेछा यांना मागणी सूचना देवून दिनांक 01/10/2018 रोजीची धकीत खक्म त्यावरील व्याजासह रू. 1,79,68,335.41/- (रूप्रये एक करोड एकोण ऐप्री लाख अडुसष्ट हजार पस्तीस आणि पैसे एकेचाळीस फक्त) सदर सुचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 60 दिवसात पर्वतर्फड करण्यास वजावले होते. रहट्ठ यांनी सदर रकमेची पराफंड करण्यात कसूर केली असल्याने याद्वारे सदर कजंदार/मालमत्तेचे मालक आणि संबंसाधारण जनतेस सूचना देण्यात वेते की, खाली सढी करणार यांनी सदर कायदयाचे कलम 13(4) सह सदर नियमाचा अनयम 8 नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा ताबा दिनांक 31 मे, 2022 रोजी घेतलेला आहे. मालमत्ते संबंधात कोणताही व्यवहार करू नये, आणि केल्यास सदर मालमत्ता ओरीक्स लिजिंग ऍन्ड फायनान्सीअल सर्व्हीसेस इंडिया लिमिटेड च्या रक्षम रू. 1,79,68,335.41/- च्या बोजास अधिन राहील. सदर मालमत्ते चंहील. सदर मालमत्ते चंहील. सदर पालमतेच्या पुर्नप्राप्ती करीता सदर कायदा कलम 13 चे पोट कलम (8) कडे कर्जदारॉचे लक्ष वेधण्यात येत आहे. स्थादर मिळक्ततीचे वर्णन विद्य सर्वें नं. 382, विठल रूवियणी मंदिर रोजारी, कोंडवा खुदं, पुणे-411048 येथील दुकान	CSBB भारतीय स्टेट बँक, स्ट्रेस्ड ॲसेटस् रिकव्हरी शाखा : वर्धमान इमार ३२१/ए/३, महात्मा फुले पेठ, सेवन लव्हज् चौक, शंकरशेठ रोड, फोन क्र. ०२०-२६४४६०४३, २६४४६०४४, ई-मेल : sbl.1019 ताखा नोटीरा नियम ८(१) (अचल मालमतेट ज्याअर्थी, भारतीय स्टेट बँकेचे अधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेश ऑफ फायनान्शीयल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲव १३(१२) नुसार आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या झालेल्या अधिकारान्वये कर्जदार मेसर्स नचिकेताज् हॉस्टेल आणि त्यां लक्ष्मण मारूती पार्थे, मोहिनी सुधिर पार्थे, सौ. लीना लक्ष्मण पार्थे, श्री. महे जरिवाला, सौ. रेश्मा बेन महेशकुमार जरिवाला, सुशिला मारुती पार्थे आर्ग पार्थे यांना दि. २५.०२.२०२२ रोजी मागणी नोटीस पाठवून दि. २२.० असलेली रक्कम रु. २,३६,२०,९९२.०० (रुपये दोन कोटी छत्तीस लाख ब्याण्णव फक्त) अधिक पुढील व्याज, खर्च व शुल्क इ. सदर नोटीस मिळाल आत भरणा करण्याची मागणी केली होती. वर उल्लेखिलेले कर्जदार हे पूर्ण रकमेचा भरणा करू न शकल्याने, सर्व साम उल्लेखिलेले कर्जदार हे पूर्ण रकमेचा भरणा करू न शकल्याने, सर्व साम उल्लेखिलेले कर्जदार यांना सूचना देण्यात येते की, खाली सही करणार अधि त्यांना सदर कायद्याच्या नियम ८ सह कलम १३(४) अन्वये प्रदान झालेल् करून खालील मालमत्तेचा दिशेषत: कर्जदार यांना ही जाहीर सावधानतेची र त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधात कोणताही व्यवहार करू नये. व्यवहार केला गेला तर तो भारतीय स्टेट बँकेच्या येणे असलेली रक्कम दि. येणे असलेली रक्कम रु. २,३६,२०,९९२.०० (रुपये दोन कोटी छत्तीस लाग ब्याण्णव फक्त) अधिक पुढील व्याज, खर्च व शुल्क इ. बोजालह असेल. कर्जफेड करून मिळकतीबरील बोजा उतरपून घेण्यासाठी उपलब्ध वेळेका सरफेसी कायदा, २००२ च्या कलम १३ उपकलम ८ कडे आकर्षित करण्या
प्राप्त झाल्यास त्याबाबत संस्था	क्र. 1 आणि 2, तळमजला, तसेच 1ला आणि दुसऱ्या मजल्यावरील निवासी गाळा. आपला विश्वासू,	अचल मालमत्तेचे वर्णन
उपविधीतीत तस्तुदीनुसार कारवाही करील. रेहा सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड करीता व वतीने दिनांक : 09/06/2022 सही/- स्थळ : पुणे मानद सचिव MANAPPURAM	दिनांकः 31/05/2022 प्राधिकृत अधिकारी स्थळः पुणे ओरीक्स लिजिंग अॅन्ड फायनान्सीअल कर्ज खाते क्र. एलएन00000004204 सर्व्हीसेस इंडिया लिमिटेड मनप्परम होम फायनान्म लिमिटेड	9) पाचगणी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा येथील श्री. लक्ष्मण मारुती पा मारुती पार्थे यांच्या मालकीचा प्लॉट क्र. 90 वरील जमीन आणि इमारत प्लॉटचे क्षेत्र 9३,५६९.०० चॉ. फूट बिल्ट अप क्षेत्र ७२९५.५४ चॉ. फूट (शाळे २) पाचगणी, (सिल्व्हर व्हॅली को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि.) ता. मह येथील श्री. लक्ष्मण मारुती पार्थे आणि सौ. लीना लक्ष्मण पार्थे यांच्या मालव सी., बिल्डिंग नं. ९, टी. पी. स्किम १, फायनल प्लॉट नं. २३बी. प्लॉटचे फूट. एकूण बिल्ट अप क्षेत्र १३२५.०० चौ. फूट (शाळेची इमारत). ३) गोडवली, ता. महाबळेश्वर, जि. सातारा येथील सर्व्ह नं. ७२/८ मधील श्री.
नोंटणीकत कार्यालय : IV/४७०ए	सीआयएन : यूद५१२३के१२०१०पीआयसी०३९१७१ (जना) डब्ल्य/६३८ए (नवीन) मनप्परम हाऊस, बलपड, त्रिसर, केरळ ६८०५६७	आणि श्री. सुधिर मारुती पार्थे यांच्या मालकीची जमीन आणि इमारत. प्ल बिल्ट अप क्षेत्र ३५३८.०० चौ. फूट (हॉस्टेलची इमारत).
अधेरी-कुला रोड, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९ त	त्स लिमिटेड, तिसरा मजला, युनिट ने, ३०१ ते ३१५, ए विंग, 'कनाकिया वॉल स्ट्रीट', ३, महाराष्ट्र, फोन नं. ०२२-६६२११०००, वेबसाइट www.manappuramhomefin.com बिा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)	दिनांक : ०७.०६.२०२२ अधिव स्थळ : पुणे भारतीय स (मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)
रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ मागणी सूचना निर्गमित करून कर्जदारांना आणि तारखेपासून ६० दिवसांत प्रदान करण्यास कळवि	भिन'') यांचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी दी सिक्युरिटायजेशन अण्ड इ.एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट* ॲक्ट २००२ (२००२ चा ५४) नुसार आणि दी सिक्युरिटी . सोबत अनुच्छेद कलम १३(१२) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांची अंमलबजावणी करताना १ सह-कर्जदारांना, सुचनेमध्ये नमूद केलेली रक्कम व त्यावरील व्याज उक्त सूचना मिळावयाच्या १ले, कर्जदारांने रकमेची परतफेड न केल्यामुळे कर्जदाराला आणि सामान्यतः जनतेला याद्वारे सूचना बत वाचावयाच्या उक्त ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांची	दि चिखली अर्बन को-ऑप. बँक वि मुख्व कार्वालय : डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मार्ग, चिखली, ता. चिखली, ताव्याची सुचना (अचल मालमत्ते बाबत) ज्या अर्थी खालील सही करणार प्राधिकृत अधिकारी दि चिखली :

मारत, दुसरा मजला, डि, पुणे ४११०४२,)151@sbi.co.in.

किरिता)

रेशन अँड रिकन्स्ट्रवशन ॲक्ट २००२ च्या कलम च्या नियम ३ नुसार प्राप्त त्यांचे जामीनदार- श्री. महेश कुमार दहियाभाई प्राणि श्री. सुधिर मारुली .०२.२०२२ रोजी येणे ाख वीस हजार नऊशे ाल्यापासून ६० दिवसांचे

गमान्य जनता आणि वर नधिकृत अधिकारी यांनी ल्या अधिकाराचा वापर बा घेतला आहे.

सूचना देण्यात येते की ाये. जर असा कोणताही दे. २२.०२.२०२२ रोजी लाख वीस हजार नऊशे

बाबत कर्जदाराचे ध्यान ग्यात येते.

पार्थे आणि श्री. सुधिर **ारत.** टी. पी. स्किम १ ाळेची इमारत). महाबळेश्वर, जि. सातार लकीचे रो हाऊस क्र. 9 टचे क्षेत्र २५५०.१२ चौ. श्री. लक्ष्मण मारुती पार्थे प्लॉटचे क्षेत्र ११.४० गुंठा धेकृत अधिकारी, स्टेट बँक, सार्ब, पुणे, लि. चिखली

), जि. बुलढाणा-४४३२०१

ज्या अर्थी खालील सही करणार प्राधिकृत अधिकारी दि चिखली अर्बन को ऑप बैंक लि.चिखली यांनी सेक्य्रीरटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ॲक्ट ऑफ फायनांन्शिअल ॲसेटस

(a) pnb Housing नोंद.कार्यालयः नववा मजला, अंतरिक्ष भवन, 22, के.जी.मार्ग, नवी दिल्ली-110001. फोन्सः- 011-23357171, 23357172, 23705414

Finance Limited पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, तिसरा मजला,गणलक्ष्मी कॉम्प्लेक्स, सर्वे क्र.08, हडपसर खराडी बायपास रोड, खराडी, पुणे, महाराष्ट्र 411014 पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, 401/402, चौथा मजला, मातोश्री प्लाझा, व्हीनस कॉर्नर, शाहपुरी, कोल्हापूर, महाराष्ट्र 416 001. पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, 560, पाचवा मजला, मार्व्हल विस्टा, स.क. 599ए=598+593ए, साहनी सुजन पार्क, लुल्ला नगर, पुणे, महाराष्ट्र -411040. पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, ऑफिस क्र. 302, तिसरा मजला, घीवाला कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, चिंचवड, पुणे, महाराष्ट्र 411019. पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, 12, ''स्पंदन'', सर्व्हे क्र. 117/1, पॉप्युलर नगर, वारजे, पुणे, महाराष्ट्र 411052.

ताबा सूचना (अचल मालमत्तेसाठी)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिपिटेड, चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युस्टियझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्सीअल औसेट्स अंतर्गत आणि एनफोर्समेंट ऑफ सिक्युस्टि इंटरेस्ट अधिनियम, 2002 मधील अनुच्छेद 8(1) चे पालन करीत आणि सिक्युस्टि इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 3 सह वाचण्यात येणाखा अनुच्छेद 13(12) अंतर्गत वहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करोत प्रत्येक खात्यासमोर नमूद दिनांकास मागणी सूचना पाढविल्या ज्यांत त्या-त्या कर्जदायस प्रत्वेक खात्यासमोर नमूद करण्यात आलेल्या रकमेची सदर सूचनेच्या दिनांकापासून / सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत परतफेड करण्याचे आवाहन करण्यात आले होते, कर्जदार्शनी सदर रकमेची पराफेड न केल्याने याद्वोरे कर्जदार व सर्व लोकांना सचित करण्यात येते की निम्नस्वाक्षरीकार्यानी सदर निवमांमधील नियम 8 सह वाचण्यात वेणारया सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकांगंचा वापर करीत प्रत्येक खात्यासमोर नमूद करण्यात आलेल्या दिनांकास खाली वर्णन केलेल्य मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. कर्जदार व सर्व लोकांना याद्वारे सावधगिरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तांच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या सदर स्क्रम आणि तीवरील कर्ज करारानुसार व्याज एवड्या स्कमेच्या भाराधीन असेल. सदर अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या चेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते.

घण्य	ासाठी उपल				अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-	विभाग (8)	
अ. क्र.	शाखा	कर्ज खाते क्र.	कर्जदार/ सह-कर्जदार/ जामीनदार / कायदेशीर वारसाचे नाव			ताबा दिनांक	तारण मालमत्तांचे वर्णन
1	हिनवरी	NHL/PM/101	किरण अशोक सोमासे		10/02/2022 रोजी रु.	03-06-	प्लॉट क्र. 17, सेक्टर क्र. 26, बल्क लैंड, प्लॉट क्र
		8/597726	आणि अशोक लक्ष्मण सोमासे आणि स्वाती बाळासाहेव पतारे		6160484.35/- (रुपये) एकसष्ट लक्ष साठ हजार चारझे चौऱ्याऐंशों आणि पस्तीस पैसे फक्त)	1	17/2, श्रीनिवास विहार सीएचएसएल, संत तुकारम नगर, पीसीएनटीडीए निगडी, पुणे, महाराष्ट्र 411044 पुणे भारत
2	हिजवडी	HOU/PM/021	अपूर्वा विवेक गोयल		20/01/2022 रोजी रु. 1095144.85		बिल्डींग डी.1, सहावा मजला, 603, ग्रेदरेज 24, स.झ
		9/649286	आणि विवेक सुशील मोयल	22	चौरचाळीस आणि पंच्याऐंशी पैसे फक्त)	(संकेतिक)	221/2, 222/1, 4, 5/1, 2 काही भाग, 223/1 2,3,4,5, 224/1, 2/1, 2,3,4,5,6,7, 225/1/1ए 1जी, 1सी, 1/2, 2,3, 226/1, 2 हिनवडी फेन 1, मुळशी हिनवडी, पुगे - 411057, पुगे, महाराष्ट्र 411057, भारत.
3	खनहो	117/459638	गणेश मारुती भंडारे आणि सविता तानाजी गोंधळे	जाने- 22	20/01/2022 रोजी रु. 1371369.3/- (रुपये तेग लक्ष एकाहत्तर हजार तीनशे एकोणसत्तर आणि तीस पैसे फक्त)	2022 (सफितिक)	बिल्डींग ए, पाचवा मजला, 513, अवनी निलय, ग क्र. 1269, कोरेगाव भीमा वाडू रोड, कोरेगाव भीमा, त शिरूर, पुणे, महाराष्ट्र 412210, भारत
4		19/741148	अकुल शिवाजी धुमाळ आणि शिवाजी भगवान धुमाळ आणि सचिन शिवाजी धुमाळ आणि मंगल एस धुमाळ	जाने- 22	20/01/2022 हेजी ह. 7130613.28/- (रुओवे एकाहतर लक्ष तीस हजार सहाझे तेग आणि अञ्जुवीस पैसे फक्त)	03-06- 2022 (संकितिक)	प्लॉट क्र. 234, सेक्टर क्र. 26, दुर्गेश्वर मंदिराजवळ रावेत, पुणे, महाराष्ट्र 412101, पुणे, भारत.
21	1000000	18/485770	मंगेश लक्ष्मीकांत सामंत आणि चित्रलेखा लक्ष्मीकांत सामंत	जाने- 22	20/01/2022रोजी रु. 4354302.01/- (रुपये त्रेचाळीस लक्ष चौपन्न हजार तीनसे दोन आणि एक पैसा फक्त)		सिंगल बिल्डींग, दुसर मजला, 201, मानसिंग रेसिडेन्स आर एस क्र. 1187/14, जुना प्लॉट क्र. 8, ई वॉर्ड, पाचव गझी, राजारमपुरी, कोल्हापूर, महाराष्ट्र 416008, भारत
~~		18/507495	दिनेश माम्बू वरक आणि निर्मला दिनेश वरक	ऑग- 21	05/08/2021 रोजो रु. 2076647.06/- (रुपये वीस लक्ष झहातर हजार सहाशे सत्तेचाळीस आणि सहा पैसे फक्त)	03-06- 2022 (सकितिक)	विंग बी, दुसरा मजला, बी-301, अमेय हाय लाईफ आर एस क्र. 125/1, ए वॉर्ड, क्रॉतिवीर नाना पार्टीर नगर, कोल्हापूर, महाराष्ट्र 416416, भारत.
7	कोल्हापूर	NHL/KOP/03 18/506078	संतोष अभिमन्यू धुरी आणि ऐश्वर्या संतोष धुरी	5- ऑग- 21	05/08/2021 रोजी रु. 49,01,474.68/- (रुपये एकोगपत्रास लक्ष एक हजार चारशे चौल्पाहत्तर आणि अडुप्तष्ट पैसे फक्त)	2022	आर एस क्र. 255, सी एस क्र. 484, के 40, प्लॉ क्र. 47, ई वॉर्ड, सुभद्रा टॉवर, तळ मजला, दुकान क्र 1 2 3 व 6, हिंदुगव घाटगे कॉल, कोल्हापूर, महाग 416004, कोल्हापुर, भारत
8	कोटव	HOU/KNDW/ 1017/441497	प्रदीपकुमार प्रवीणकुमार आणि कुमारन श्रीदेवी	21- फेब्रु- 22	21/02/2022 रोजी रु. 6932016.72/- (रुपवे एकोणसत्तर लक्ष बत्तीस हजार सोळा आणि वहात्तर पैसे	2022	बंगला क्र. 02, तळ अधिक पहिला मजला, प्लॉट क्र 02, स.क. 32/13/4, 32/10ए/2, 32/5बी/2 ऑपि 32/13/1, पिसोळी गांव, मातोश्री गार्डनजवळ, दान
9	कोंदवा	HOU/KNDW/ 0721/898076	शिवाजी दिनकर मोढवे आणि मोढवे इंदुबाई	21- फेब्रु-	फक) 21/02/2022 रोजी रु. 2099187.9/- (रुपये वीस लक्ष नव्व्याण्णव हजार एकशे		मेहता नगरच्या मागे, पुणे, महाराष्ट्र 411060, पुणे, भार बिल्डींग ए - विंग ए, पहिला मजला, सदनिका क्र 104, विवाला सार्थक, गट क्र. 3440, 3444
10	कोंढवा	HOU/KNDW/	दिनकर मारुती विश्वनाथ चौरे	22	सल्याऎशी आणि नव्वद पैसे फक्त) 20/01/2022 रोजी क.	(सकितिक) 03-06-	3445, आनंद ग्राउंडजवळ, तळेगाव ढमहेरे, शिरून पुणे, महागष्ट्र 412208, भारत सदनिका क्र. ए602, गट क्र. 418, बिल्डींग ए6
		0321/869544 HOU/KNDW/ 0321/869550	आणि विश्वपार्वती ग्रुप आणि जयश्री मारुती चीर	फेब्रु- 22	6298325.52/- (रुपये वासष्ट लक्ष अट्ट्वाण्णव हजार तीनझे पंचवीस आणि बावन्न पैसे फक्त)		सहावा मजला, सुरभी आयकॉनिका, आपले घ प्रोजेक्टजवळ, नाणेकरवाडी, पुणे, महाराष्ट्र 410501 पुणे, भारत आणि सदनिका क्र. 601, गट क्र. 418 विंग ए, सहावा मजला, सुरभी आयकॉनिका, आपले घ
11	कोंदवा	NHL/KNDW/ 0319/669065		जाने-		03-06- 2022	प्रोजेक्टजवळ, नाणेकरवाडी, पुणे, महाराष्ट्र 410501 पुणे, भारत प्लॉट क्र. 163, जे ब्लॉक, एमआयडीसी भोसरी, पिंप चिंचयड औद्योगिक परिसर, जे ब्लॉक, भोस
12	कोंदवा		गणपत सावंत आणि विजया पांडुरंग सावंत विवेक प्रकाश लोदा आणि अंजू विवेक लोदा		त्र्याहतर लक्ष चीरेचळ्येस हजार सातशे चोवीस आणि अडतीस पैसे फक्त) 20/01/2022रोजी रु. 4703441.01/- (रुपये सत्तेचाळीस लक्ष तीन हजार चारशे	03-06-	एमआवडीसी, पुणे, महाराष्ट्र 411026, पुणे, भारत. बिल्डींग डी, पहिला मजला, 103, 3 ज्वेल्स, स.व्र 45, नवीन इस्कॉन मंदिराजवळ, कात्रज-कोंढवा रोड
		10100000	ज्यात जन्मू विश्वत राष्ट्र	22	(२२४ सत्तचाळास लंध तान हजार चरहा एक्टेचाळीस आणि एक पैसा फक्त)		45, नवान इस्कान माद्रध्यवळ, कात्रज-काढवा वड कॉडवा बु., पुणे, महाराष्ट्र 411048, भारत.
13	कोंढवा		प्रदीप चंद्रकांत बालुरे आणि सुवर्णा चंद्रकांत बालुरे		17/11/2021 रोजी रु. 2081822.77/- (रुपये वीस लक्ष एक्क्याऐंसी हजार आदमे बाबीस आणि सल्वाहत्तर पैसे फक्त)	03-06- 2022	बिल्डीग ए, चौथा मजला, 401, सारा संस्कृती, गट क्र. 6 63 65, खराबवाडी गाव, तालुका खेड, पुणे, महारा 410501, भारत.
14	पिपरी चिचवड	NHL/PM/101 9/752286	परिश्रम इलेक्ट्रॉनिक हब अँकूलिंग सोल्युशन आणि राजेश किरणचंद संघवी आणि मनोज किशनचंद	फेब्रु- 22	21/02/2022 रोजी रु.	2022	शोरूम, तळ मजला, विंग ए, सीटीएस क्र. 852,स.क्र 672/7/1, ड्यू ड्रॉप विला, स.क्र. 672, सीटीएस क्र 852, डिस्सा क्र. 7/1, स्वामी विवेकानंद रोठ विववेवाडी, पुणे, महाराष्ट्र 411037, पुणे, भाल.
15	पिंपरी चिचवड	HOU/PM/022 1/866307	संघवी आणि ज्योती मनोज संघवी प्रकाश जगदीश बेडसा आणि प्रवीण जगदीश				सिंगल जिल्हींग, दुसरा मजला, 202, अन्न पॅराडाईज प्लॉट क्र. 336 भाग 1, सीटीएस क्र. 953, भांबुडों गा
16	0.000		बेडसा केतकी गुनेश वाघ आणि	22		(सकितिक)	(हनुमान नगर), वालुका हवेली, जिल्हा पुणे 411016 पुणे, महाराष्ट्र 411016, भारत बिल्डींग बी4, बाबिसावा मजला, सदनिका क्र. 2204
	যিৰথঙ	0/846793	राजेश आत्माराम याघ	फेब्रु- 22	5923426.94/- (रुपये एकोणसाट लक्ष तेवोस हजार चारशे सव्वीस आणि चौऱ्याण्णव पैसे फक्त)	2022 (संकेतिक)	अँथेनिया, सीटीएस क्र. 6017, पिंपरी, पुणे 411018 पुणे, महाराष्ट्र 411018, भारत.
17	যিবগ্বর	HOU/PM/ 0115/211639/ NHL/PM/ 0518/534063	तुषार सत्यविजय हेडा आणि सुवर्णा तुषार हेडा	जाने- 22	20/01/2022 रोजी रु. 10739228.24/- (रुपये एक कोटी सात लक्ष एकोणचाळीस हजर दोनशे अङ्गुवीस आणि चोवीस पैसे फक्त)	2022 (सांकेतिक)	सदनिका क्र. 17, चौथा मजला, स.ब्र 19/3+5ए+5थी, बिल्डींग ए, सुखवानी वृड्स बिल्डी ए व बी को-ऑपरेटिक हाऊसिंग सोसायटी लि., दापोर्ड पुणे, महागष्ट्र 411012, भारत
18	पिंपर्व चित्रवड	HOU/PM/101 8/586146	गौरव संतोष वर्मेचा आणि जवश्री संतोष वर्मेचा आणि संतोष सुरेशचंद्र वर्मेचा आणि धनराज संतोष वर्मेचा	जाने-	20/01/2022 हेजो रु. 4235487.32/- (रुपपे बेचाळीस लक्ष पस्तीस हजार चारशे सल्याऐंशी आणि बलीस पैसे फक्त)	2022	सदनिका क्र. 16, दुसरा मजला, सीटीएस क्र. 160 1608 1609, स.क्र. 291 3वी 291 2वी 291 3र कुणाल इस्टेट ए2 को-ऑपरेटिक हाऊसिंग सोसायटी लि पिपरी चिचवड, कल्याण प्रतिष्ठानजवळ, काळूराम शि रोड, चिंचवड परिसर, पुणे, महाराष्ट्र 411033, भारत
19	पिंपरी चिचवड	NHL/PM/081 9/742054	र्खाः प्रभाव सोमनाथ प्रभाकर वरड आणि पूजा सोमनाथ वरड	100001	05/08/2021 रोजी रु. 93,59,577.04/- (रुपये ज्याण्णव लक्ष एकोणसाठ हजार पाचशे सत्याहतर आणि चार पैसे फक्त)	03-06+ 2022 (संकितिक)	स.क. 230 बी, हिस्सा क्र. 4 1ए 1 8, जुना स.क 230, हिस्सा क्र. बी4, लोहगाव, पुणे, महारा 411047, पुणे, भारत
20	पिंपरी चिचवड	HOU/PM/031 9/664331	वलभीम विश्वंभर काळे आणि शोभा बलभीम काळे		21/03/2022 केंजों रु. 4020366.65/- (रुपये चाळीस लक्ष वीस हजार तीनले सहासष्ट आणि पासष्ट पैसे फक्त)	03-06-	विंग एफ, दुसरा मजला, 206, गंगा अंबर, फेज स.क्र. 59 (काही भाग) व 60/3, ताथवडे, त मुळशी, पुणे 411033, पुणे, महाराष्ट्र 411033, भार
21	पिंपर्य चिंचवड	HOU/PM/011 7/344509	येकानाथ नागेशराव लातूरकर आणि वर्षा येकानाथ लातूरकर	0.0205.1	05/08/2021 रोजी रु. 41,45,873.17/- (रुपये एकेचाळेस लध् पंचेवाळीस हजार आठशे त्र्याहत्तर आणि सतव पैसे फक्त)	(संकितिक)	थिंग ए, चौथा मजला, 402, डी एस रिजेन्सी, स.व्र 66/1/1/1, लोहेगाव, चडगाव शिंदे रोड, पुणे, महारा 411047, भारत
22	पिंपर्व चिंचवड	HOU/PM/051 9/669449	सचिन मनोहर पाटील आणि सोनाली सचिन पाटील	5- ऑশ- 21	05/08/2021 रोजी रु. 15.01,457.27/- (रुपपे पंधर लध्र एक हजार चारशे सतावश्र आणि सत्तावीस पैसे फक्त)		विंग वी, चौथा मजला, 404.0, कस्तुरी प्रीमियम, स क्र. 43, हिस्सा क्र. 3,5/1, 6/1 (काही भाग), ग जवळ, गाथा मंदिर / तुकाराम महाराज मंदिर, देहू, त हवेली, जि. पुणे, महाराष्ट्र 412109, भारत.
23	पिंपरी चिंचवड	HOU/PM/081 9/741719	राजू पांडुरंग कुचेकर आणि तेजस्विनी राजू कुचेकर	जाने- 22	20/01/2022 रोजी रु. 1429465.63/- (रुपये चौदा लक्ष एकोणतीस हजार चारले पासष्ट आणि त्रेसष्ट पैसे फक्त)	1000 100 100 100 100 100 100 100 100 10	विंग सी, सहावा मजला, 602.0, सुवर्ण नगरी, गट ब्र 209, चारहोळी खु, गाव, जिल्हा पुणे, महारा 412105, भारत
24	पिंपरी चिंचचड	HOU/PM/011 6/263538	विनोद शामराव ढाले आणि हेमा विनोद ढाले	फेब्रु- 22	10/02/2022 होजी रु. 2131159.13/- (रुपये एकवीस लक्ष एकतीस हजार एकशे एकोणसाठ आणि तेग पैसे फक्त)	(संकितिक)	सिंगल बिल्डींग, विंग सी, 2, 202, पलं, स.झ 166/1/1, पावर हाऊसजबळ, फुरसुंगी, पुणे, महारा 412308, भारत
25	चित्तवड	HOU/PM/111 7/454152	आणि दीपाली खोंद्र ओत्री	नोव्हें- 21	ब्याण्णव हजार चार आणि सत्तर पैसे फक्त)	2022 (सकितिक)	सिंगल बिल्डींग, तिसंग मजला, 302, त्रिपुरेखरी पार्थ प्लॉट क्र. 288, मनोहर नगर कॉलनी, स.क. 9 (जुना किंवा स.क्र. 8 (नवा), तळेगाव ढमढेरे, पुणे, महारा 410507, भारत
26	যিৰথঙ	0/776475	अभव प्रकाश पोलकमवार आणि प्रतिभा अभय पोलकमवार	जाने- 22	आणि चौऱ्याऐंशी पैसे फक्त)	(संकितिक)	विंग सी, सातवा मजला, सदनिका क्र. 705, सुव नगरी, गट क्र. 209, चारहोळी खुर्द गांव, जिल्हा पुणे महाराष्ट्र 412105, भारत.
27	पिंपर्री चिंचवड	HOU/PM/111 9/755982	रमेश विकेनाथ गिरी आणि प्रतिभा गिरी	20- जाने- 22	20/01/2022 रोजी रु. 1825080.7/- (रुपये अठग लक्ष पंचवीस हजार ऐंशी आणि सत्तर पैसे फक्त)		सदनिका क्र. 205, दुसरा मजला, आवुष पॅराडाइंज, स क्र. 40 2, प्लॉट क्र. 19 20, वडगाव मावळ, डेक वेअरहाऊसच्या मागे, वडगाव जवळ, तळेगाव (अंबी एमआवडीसी, पुणे, महाराष्ट्र 412106, भारत
28	पुणे	NHL/PUN/02			20/01/2022 ्रोजी रु.		विंग सी, सातवा मजला, 701, लक्ष्मी विष्णूपुरम, स.व
nd S		19/648881/ HOU/PUN/02			3850061.72/- (रुपये अडतीस लक्ष प्रयास डलार प्रकलाष आणि वडालर पैसे	2022	6/4 व 1 बी काही भाग, 7/4, शिवणे एनडीए रोड प्रनदीप्रतवस्त्र पणे प्रदानम् 411023 आएन

जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, या मालमत्तेचा खरेदी-विक्री व्यवहार करू नये आणि या मालमत्तेचा कोणताही खरेदी विक्री व्यवहार प्रत्येक विवक्षित मालमत्तासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे मनप्पुरम होम फायनान्स लि. यांच्या भारासापेक्ष राहील.

अंगलबजावणी करताना निम्नस्वाक्षरीकारांनी येथील निम्नवर्णित मालमत्त्तेचा सांकेतिक तावा घेतला आहे. विशेषतः कर्जदाराला आणि सामान्यतः

31. क्र.	कर्जदाराचे व सह- कर्जदाराचे नाव आणि कर्ज खाते क्रमांक/शाखा	ज्याबाबत हितसंबंध निर्माण करण्यात आला आहे अशा प्रतिभूत मत्तेचे वर्णन	अदत्त रक्तम आणि पाठविलेल्वा डिमांड नोटीसची तारीख	ताबा सूचनेची तारीख ०७-०६-२०२२		
	पांडू सोमालू लमण, शोभा पांडू राठोड, धोंडप्पा सोमालू राठोड/ WSATA0002412/ सातारा	क्रमांक ९६, ए/२बी, प्लॉट नंबर ४७, मौजे गोदोली, सातारा, तालुका आणि जिल्हा सातारा– ४१५००२. महाराष्ट्र	२१-०३-२०२२ आणि रू. १४८०९००/-			
222	पांडू सोमालू लमण, शोभा पांडू राठोड, धॉडप्पा सोमालू राठोड/ WSATA0002413/ सातारा	क्रमांक ९६, ए/२बी, प्लॉट नंबर ४७, मौजे गोदोली, सातारा, तालुका आणि जिल्हा सतारा– ४१५००२. महाराष्ट्र		06-08-5055		

दिनांक : ०९.०६.२०२२ स्थळ : महाराष्ट्र

स्वाक्षरा/-प्राधिकृत अधिकारी मनप्पुरम होम फायनान्स लि,

मागणी इलक्ट्रानिका फायनास लिमिटेड øeti सूचना औदुंबर, प्लॉट क्र. 101/1, एरंडवणे, डॉ केतकर रोड, पुणे 411004, महाराष्ट्र, भारत

विषयः सिक्युरिटायझेशन अँड रिकंस्ट्क्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेट अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 च्या कलम 13 (2) सरफेसी कायदा 2002 अंतर्गत सूचना.

ज्याअर्थी निम्नस्वश्वारीकर हे कायद्याच्या अंतर्गत **इलेक्ट्रोनिका फायनांस लिमिटेड (ईएफएल)** चे प्राधिकृत अधिकार आहेत आणि नियमांच्या नियम 3 सह वाचल्य जाणाऱ्या कावद्याच्या कलम 13 (12) अंतर्गतखालील सूचीमधील कर्जदार(तं)/सह-कर्जदार (तं)/हमीदार(तं) (वैवक्तिकपणे सर्व किंवा संयुक्तपणे कर्जदार असा उन्नेख असलेले) / कायदेशीर वारस (स)/ कायदेशीर प्रतिनिधी ह्यांनाखाली तपशिलामध्ये देण्यात आल्यानुसारसंबंधित सूचना/ नांच्यादिनांकापासून 60 दिवसांच्या आत संबंधित मागणी सूचना / नांमध्ये नमूद करण्यात आलेल्या रकमेचा भरणा करण्यासाठी मागणी सूचना जारी करण्यात आल्या आहेत.सदरसूचनांच्या प्रती नमूदरजिस्टर ए.डी.द्वोरे पार्टविण्यात आल्या आहेत आणि ते निम्नस्वाक्षतीकार ह्यांच्याकडे उपलब्ध असून कर्जदार (रां)/कायदेशीर वारस (सा)/ कायदेशीरप्रतिनिधी ह्यांना पहिजे असल्यास कामकाजाच्या कोणत्याही दिवसांमध्ये सर्वसाधारण कार्यालयीन वेळेमध्ये निम्नस्वाक्षरीकर ह्यान्ह्या। कडून प्राप्त करता येईल.

उपरोक्त संदर्भात परत सूचना ह्याहारे देण्यात येत आहे की नमूद कर्जदार (रां)/कायदेशीर वारस (सा)/ कायदेशीर प्रतिनिधी ह्यांनी संबंधित सूचना/नांच्या दिनांकापासून 60 दिवसांच्या आत संबंधित नावांच्या समोर नमुद करण्यात आलेल्या रक्षम त्यावरील नमूद कर्जदार (रां) च्या द्वारे करण्यात आलेल्या जर असल्यास कर्ज करार आणि अन्य कागदपत्रे/ लेखीमध्ये नमूद करण्यात आल्यानुसार व्याजाच्या दराने संबंधित दिनांकापासून भरणा करण्यात येईपर्यंत आणि/ किंवा वसुली होईपर्यंतचे तपशिलामध्ये देण्यात आलेले व्याज जे रकाना (डी) मध्ये नमूद करण्यात आले आहे त्यानुसार भरणा करण्यात यावा. कर्जाच्या परताव्यासाठी हमी म्हणून अनुक्रमे नमूद कर्जदार (रां) स हारे खालील सुरक्षित हमी ईएफएल ह्यांच्याकडे गहाण ठेवण्यात आली आहे.

कर्ज खाते क्र.	खालील दिनांकानुसार	मागणी सूचनेचा दिनांक
कर्जदार (रां)/कायदेशीर वारस (सां)/कायदेशीर प्रतिनिधी (धीं) चे नाव/ कर्ज खाते क्र.	एकुण देव धकबाकी (रु.)	आणि एनपीएचा दिनांक
कर्ज क्र. 101-20843-2012-2-1 1. कुणाल ऑफसेट, हिस्सा क्र. 412, दुकान क्र. 2, तळ मजला, शनिवार पेठ, हवेली पुणे-महाराष्ट्र- 411030 2. संचिता राजेंद्र शिंदे, 3. राजेंद्र तुकाराम शिंदे दोन्ही पत्ते : सदनिका क्र.7, 3 रा मजला, सीटीएस क्र.1595-एस. क्र.286/4डी, नर्मदा अपा. केशव नगर, चिंचवड पुणे- महाराष्ट्र- 411033 4. सचिन गोपालराव धमाळे 385/1 सानवी बाळासाहेब मार्केट पुणे-एम.एच411027	रु. 91,42,156/- (रु. एक्यानव लक्ष बेचाळीस हजार एकशे छपन्न मात्र)	07.06.2022 25.11.2013

मालमत्तेचे वर्णनः गाव चिचवड (केशव नगर) तालुका आणि उपनोंदणीकरण जिल्हा हवेली, जिल्हा पुणे येथे वसलेल्या आणि पिंपरी चिचवड महानगरपालिका हद्यीमधील सबं सुविधा आणि त्यामध्ये देण्यात आलेल्या सोयी आणि प्लॉट ज्यावर सदनिका वसलेल्या आहेत त्यानुसार सीटी सबें क्र. 1595 आणि 1595/1 ते 1598/8. सर्वे क्र. 286/ 4 डी वर वसलेली इमारत म्हणजेच नर्मदा अपार्टमेंट च्या 7 व्या मजल्यावरील 440 चौ. फू. चटई क्षेत्र म्हणजेच 51.10 चौ.मी. क्र. मोजमाप असलेल्या सदनिका क्र. 7 चा सर्व खंड आणि ठिकाण

सीमा पुढीलप्रमाणेः पूर्वेस किंवा त्या दिशेनेः सर्वे क्र. 286/4/सी पश्चिमेस किंवा त्या दिशेनेः रोड, उत्तरेस किंवा त्या दिशेनेः सर्वे क्र. 286/3, दक्षिणेस किंवा त्या दिशेनेः सर्वे क्र. 286/5

पुढील व्याजासह, वर नमूद केलेल्या संबंधित मागणी सूचनेमध्ये विशेषतः नमूद केल्याप्रमाणे दगने अतिरिक्त व्याज, आनुपंगिक खर्च, खर्च, शुल्क इ. जर उक्त बंधनकारक (ने) वर महटल्याप्रमाणे ईएफएलकडे भरणा करू न शकल्यास ईएफएलवरील सुरक्षित मालमत्ता/अचल मालमत्ता (मत्तां) विरुद्ध उक्त अधिनियमाच्या कलम 13(4) अंतर्गत आणि संपूर्णपणे लागू नियमांनुसार कार्यवाही करेल. खर्च आणि परिणामांबइल सांगितलेल्या बंधनकारक/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधींच्या जोखमीवर आधारित असेल.

उपरोक्त कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधींना उपरोक्त नमूद सुरक्षित मालमत्ता/अचल संपत्ती, विक्री, भाडेपट्टयाने किंवा अन्यथा अन्य कोणत्याही प्रकारे एईएफएल हवंची लेखी परवानगी न घेता हस्तांतरित करण्यास उक्त कायद्यानुसार मनाई आहे. त्याच्या अंतर्गत बनवण्यात आलेल्या नियमांच्या तरतदींचे उझंघन करणारी किंवा उत्पन्न करण्याची कोणत्याही व्यक्तीला कायद्यान्वये तरतूद केल्यानुसार तुरुंगवास आणि/किंवा शिक्षेसाठी जवाबदार असेल

ठिकाणः पुणे	ईलेक्ट्रॉनिका फायनांस लिमिटेड
दिनांक: 09-06-2022	सही/- प्राधिकृत अधिकारी,

ई-लिलाव विक्री सूचना

एडेलवाईज असेट रिकंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

आणि इन्फोर्समेंट ऑफ-सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(२) व सेक्युरिटी इंटरेस्ट इन्फोर्समेंट रूल्स २००२ नुसार प्राप्त झालेल्या अधिकारावरून बँकेचे शाखा चिखलीचे **कर्जदार** पॅनशिया बज प्रा.लि. यांना दिनांक २०/११/२०२१ रोजी मागणी नोटीस देऊन बँकेचे एकण थकीत कर्ज रक्तम रूपये ६,७९,०६,९२०/- व त्या कर्जावरील दि. ०१/११/२०२१ पासुन पुढील होणारे व्याज व वसुली खर्च असा भरणा करणे बाबत नोटीस मिळाल्या पासुन ६०(साठ) दिवसाचे आत देण्याची सचना दिली होती.

कर्जदार यांनी रकमेची परत फेड न केल्यामुळे कर्जदार, जमानतदार, स्थावर मालमत्ता गहाण देणार व आम जनतेस यांना नोटीस देण्यात येते की सदर ॲक्टचे कलम १३(४) सदर नियमाचे कलम ९ नुसार मिळालेल्या अधिकारावरून (१) जमानतदार मे. मातोश्री रियालेटर्स, पुणे ह्या भागीदारी फर्मचे मालकीची राहणार पुणे, ता.जि. पुणे यांनी बँकेकडे कर्जास तारण गहाण दिलेल्या खालील वर्णनाच्या स्थावर मालमत्तेचा दिनांक ०३/०६/२०२२ रोजी बँके तर्फे कसबे, ता. जि. पुणे तसेच (२) जमानतदार मे. जोगेश्वरी बिल्डर्स, कोल्हापुर ह्या भागीदारी **फर्मचे मालकीची** राहणार कोल्हापुर ता. जि. कोल्हापुर यांनी बँकेकडे कर्जास तारण गहाण दिलेल्या खालील वर्णनाच्या स्थावर मालमत्तेचा दिनांक ०३/०६/२०२२ रोजी बँके तर्फे कसबे, ता. जि. कोल्हापुर येथे सरफेसी कायद्यातील तरतुदी प्रमाणे ताबा घेण्यात आला आहे.

• मालमत्तेचे वर्णन •

 मालमत्ता धारकाचे नाव : मे. मातोश्री रियालेटर्स, पुणे ह्या भागीदारी फर्मचे (जमानतदार) मालकीची बुधवार पेठ, मौजे पुणे, ता.जि. पुणे येथील मालमत्ता सि.टी.एस.नं. १२४, क्षेत्रफळ २७१.७० चौ.मी. पैकी ३/४ हिस्सा म्हणजेच २०३.७७ चौ.मी. जागा व त्यावरील इमारतीचा भाग. चतु:सिमा पुढीलप्रमाणे :

पूर्वेस - लेन

पश्चिमेस - पीएमसी रोड दक्षिणेस - सीटीएस नं. १२३, बुधवार पेठ, पुणे

उत्तरेस – सीटीएस नं. १२४ व १२५, बुधवार पेठ, पुणे

२) मालमत्ता धारकाचे नाव : मे. जोगेश्वरी बिल्डर्स, कोल्हापुर ह्या भागीदारी फर्मचे (जमानतदार) मालकीची टाऊन हॉल समोर, शनिवार पेठ, मौजे कोल्हापुर, ता.जि. कोल्हापुर येथील वार्ड सी, सि.टी.एस. नं. २९४७/अ, प्लॉट क्षेत्रफळ २१२१.४० चौ. मी. जागा. चतुःसिमा पुढीलप्रमाणे :

पुर्वेस – सीटीएस नं. २९४८ पश्चिमेस – सीटीएस नं. २९४६ व पोलीस लाईन दक्षिणेस - सीटीएस नं. २९४७/ब उत्तरेस - सिध्दार्थ नगर व रस्ता

कर्जदार, जमानतदार, स्थावर मालमत्ता गहाण देणार व विशेषतः आम जनतेस कळविण्यात येते की सदर मालमत्तेबाबत कोणीही कोणतेही प्रकारचा मालमत्ता खरेदी, विक्री. तारण अथवा मालमत्ता अधिकाराबाबत व्यवहार करू नये व असा काही व्यवहार झाल्यास सदरचा पूर्णपणे बेकायदेशिर राहील व त्यामुळे बँकेच्या कायदेशिर हक्कास बंधनकारक राहणार नाही याची नोंद घ्याबी.

दि.३१/०५/२०२२ रोजीची अद्ययावत येणे वाकी रू. ७,४३,००,४५२/- अधिक दि.०१/०६/२०२२ पासुन होणारे व्याज व वसुली खर्च)

ठिकाण : चिखली दिनांक : ०७/०६/२०२२

प्राधिकृत अधिकारी दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि., चिखली



केलेल्या इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ॲथोरिटी (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर व

रिटेल केंद्रीय व नोंद. कार्यालयः एडेलवाईज हाउस, सी.एस.टी.रोडच्या पलीकडे, कलिना, मुंबई-400098 नोंद. कार्यालयः एडेलवाईज हाऊस, सीएसटी मार्गाच्या पलिकडे, कलिना, मुंबई-400098	रिफंड) रुल्स, २०१६ ("रुल्स")च्या रुल ६ यासह वाचलेल्या कंपन्या अधिनियम, २०१३च्या कलम १२४(६) च्या अनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे.	1		आणि वृषाली	जाने-	3850061.72/- (रुपवे अडतीस लक्ष	2022	विंग सी, सातवा मजला, 701, लक्ष्मी विष्णूपुरम, स.झ. 6/4 व 1 बी क्राही भाग, 7/4, शिवणे एनडीए रोड,
सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 'रुल्स'मधील नियम 8(6) आणि नियम 9(1) मधील तरतुदीसह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरीटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स औड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत	रुल्समध्ये, इतर गोष्टींसमवेत, सर्व भागांच्या, ज्यांच्या लाभांशांचे सलग सात वर्षे किंवा अधिक कालावधीकरिता भागधारकांद्वारा दावा केलेला नाही किंवा त्यांचे प्रदान झालेले नाही, आयईपीएफ		OU/PUN/02 जगदोश 18/492926 OU/PUN/02 भारमण		1.288.0	फक्त)		एनडीएजवळ, पुणे, महाराष्ट्र 411023, भारत बिल्डींग जी, तिसरा मजला, 304, आपलं घर मोशी
अनामत अचल अनामत मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना एडेलवाईज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (यापुढे मूळ धनको/ ईएचएफएल असा उझेख करण्यात येईल) यांनी सफेंसी अधिनियम, 2002 मधील अनु. 5	सस्पेंस अकाउंटच्या नावे स्थानांतरणाकरिता तरतुदी समाविष्ट आहेत. सदस्यांनी नोंद घेण्याची विनंती करण्यात येते की वित्तिय वर्ष २०१४-१५ कालावधीत घोषित झालेले	23 34 1	19/655629 आणि	लक्ष्मी भारमण्णा	जाने-	(रुपये सात लक्ष चार इजार पाचझे एकोणसत्तर आणि एकावन्न पैसे फक्त)	2022	अनेक्स, फेज I, गट क्र. 184 187 454 456 458
अंतर्गत दि. 27-03-2020 रोजीच्या अभिहस्तांकन करारान्वये ईएआरसी-ट्रस्ट-एससी-401 चे ट्रस्टी म्हणून काम पाष्टणाऱ्या एडेलवाईज असेट रिकंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (यापुढे 'ईएआरसी' असा उल्लेख करण्यात येईल) यांना वित्तीय मत्ता अभिहस्तांकित केल्या आहेत. ईएआरसी यांनी आता ईएचएफएल यांची जागा घेतलेली असून कर्जदाराने घेतलेल्या वित्तसाहाय्याच्या संदर्भात अंतर्निहित अनामती, हमी, शपथपत्रे इ. सह वित्तीय मत्तांच्या संदर्भातील 'ईएचएफएल'चे सर्व अधिकार, मालकी हक्ष आणि हितसंबंध आता त्यांना प्राप्त झाले आहेत आणि ते सुरक्षित घनको म्हणून आपला हक बजावत आहेत. याद्वारे कर्जदार व	सदस्याना नाद वर्ण्याचा वनता करण्यात वर्त का वितियं वय २०२३-२५ कालावचात वालत झालल लाभांश सलग सात वर्षांच्या कालावधीकरिता प्रदान न होता किंवा दावा न करता तसेच राहिले आहेत ते सप्टेंबर २०२२ मध्ये "आवर्ड्योएफ"मध्ये जमा होण्यास नियत असतील. तत्सम भाग ज्यावरील लाभांशांस सलग सात वर्षांकरिता दावा न करता राहिले होते ते सुद्धा रुल्समध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेच्या अनुसार स्थानांतरण केले जातील.	30 पुणे H(2	पार्थल OU/PUN/08 साईप्ररि 20/811460 आणि काटक	क अरुण काटकर सुनिता अरुण !	20- जाने- 22	20/01/2022 रोजी रु. 3249953.64/- (रुपवे बत्तीस लध	03-06-	460, खराबवाडी गाव, चाकण, जि. पुणे 410501, भारत सदनिका क्र. 103, पहिला भजला, बिल्डींग क्र. एच, अमित कॉलोरी, स.क्र. 60/2/2 (काही भाग) व 60/3, आतुर नगर, कात्रज-हडपसर रोड, उंद्री, पुणे, महाराष्ट्र 411060, भारत
जामीनदार आणि सर्व लोकांना 15 दिवसांची सूचना देण्यात येते की सुर्वक्षित धनकोच्या नावे तारण असलेल्या खालील वर्णनाच्या अनामत मत्तांचा प्राधिकृत अधिकारयांनी ताबा घेतलेला असून त्यांची ईएआरसी यांना घेणे असलेल्या खाली नमूद रकमेच्या आणि कर्जदार, सह-कर्जदार, जामीनदार यांचेकडून ईएआरसी यांना प्राप्त झालेल्या रकमा वगळून पुढील व्याज व इतर खर्च/ शुल्के एवढ्या रकमेच्या वसुलीसाठी 'जशी आहे जेथे आहे', 'जशी आहे जे काही आहे' आणि 'तेथे जे काही आहे' तत्त्वावर विक्री करण्यात येईल. मालमत्तेची आरंक्षित किंमत आणि बयाणा रक्षम खाली नमूद करण्यात आलेली आहे.	रुल्सच्या अनुसार, भागांच्या स्थानांतरणासंबंधित संबंधित भागधारकांना कळविणाऱ्या पाठवावयाच्या आवश्यक असलेल्या वैयक्तिक सूचना, शक्यतो लवकरात लवकर त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर पाठविण्यात येत आहेत. सदर भागधारकांचा तपशील आणि "आवईपीएफ"मध्ये स्थानांतरणास		18/594463 आणि दरेकर	हनुमंत माधव	ऑग- 21	(रुपये बावीस लघ पर्स्तीस हजार नऊले बावत्र आणि पत्रास पैसे फक्त)	2022 (सकितिक)	बिल्हींग बी, दुसग मजला, 207, फॉरच्यून हिलटॉप, सर्वे क्र. 115//2, चोवीसवाडी, आळंदी देवाची, पुणे, महागष्ट्र 412105, भारत.
लिलावात काढण्यात आलेल्या अनामत मत्तेचे तपशील	नियत असलेले भाग www.stl.tech या कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहेत. भागधारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी तपशीलाच्या पडताळणीकरिता वेबसाईटला			शुभम वसंत	ऑग-	17,45,314.14/- (रुपये सतरा लध	图 2022	विंग बी, चौथा मजला, सदनिका क्र. 410, प्रणाम, 1205/1/सी, तळेगाव कासारी रोड, जिल्हा पुणे
अ. कर्ज खाते कर्जदार / सह- ट्रस्टचे बैंक व शाखेचे दि. ०६-०६-२०२२ आरक्षित बयाणा रक्षम लिलायाचा ताब्याचा क्र. क्रमांक कर्जदाराचे नाव नाव नाव, खाते रोजी एकूण किंमत रु. मध्ये दिनांक व वेळ प्रकार	भेट द्यावी. जर ३१ ऑगस्ट, २०२२ पर्यंत भागधारकांकडून समन्याय भागांसंबंधित कोणताही वैद्य दावा स्वीकारला न गेल्यास, कंपनी रुल्समध्ये नमूद केलेल्या आवश्यकतांच्या अनुपालनार्थ, जे		वसंत भ		0.000	पैसे फक्त)		411021, तळेगाव ढमढेरे, तालुका शिरूर, पुणे, महाराष्ट्र 411021, भारत.
मांक व कोड धकबाकी रक्षम (रु.मध्ये) 1. LPUNSTH 1. सुरेश सुभाष ईएआरसी- 90000 आवसीआयसीआय रु. रु. रु. १ 1. LPUNSTH 1. सुरेश सुभाष ईएआरसी- धोसाळकर आवसीआयसीआय रु. रु. रु. १ 00000 घोसाळकर ट्रस्ट- बँक लि., 52,77,245.19/- 17,00,000/- 1,70,000/- आणि डु. 2.00	याखाली देण्यात आले आहेत, विनिर्दिष्ट केलेल्या प्रक्रियेच्या अनुसार पुढील कोणतीही सूचना न देता नियत तारखेपर्यंत "आयईपीएफ"मध्ये भागांचे स्थानांतरण केले जाईल. १) जर भाग प्रत्यक्ष स्वरूपात असल्यास : प्रतिलिपीत भाग प्रमाणपत्रांच्या निर्गमनाद्वारा आणि त्यानंर	33 पुणे H(2	20/825098 महादेव	राजाराम सारंग	ऑग-	05/08/2021 रोजी रु. 14,45,097.72/- (रुपये चौदा लक्ष पंचेचाळीस हजार सत्त्याण्णच आणि बाहतर पैसे फक्त)	2022	सिंगल बिल्डींग, आठवा मजला, सदनिका क्र. 811, सिल्वर होम्स, गट क्र. 342 (काही भाग), मोशी आळंदी रोड, पुणे, महाराष्ट्र 412015, भारत.
14801 (कर्जवार) एससी- नरीमन पेईन्ट; (रुपये सतरा (रुपये एक वाजता एडेलवाइंज हार्कसिंग 2. अधिनी सुरेश 401 000405123774; लक्ष फक्त) लक्ष सत्तर फायनान्स घोसाळकर ICIC0000004 हजार फक्त)	सदर भागांचे "आयईपीएफ"मध्ये स्थानांतरण करून. सदर निर्गमनानंतर, मूळ भाग प्रमाणपत्रे, जी सदस्यांच्या नावे नोंदणीकृत आहेत, आपोआप रद्द होतील आणि वाटाघाटी न करण्यायोग्य	08	817/415783 आणि	स्वाती धर	फेब्रु- 22	21/02/2022 रेजी रु. 3430973.31/- (रुपये चौतीस लक्ष तीस हजार नऊन्ने त्र्याहतर आणि एकतीस पैसे फक्त)	2022	बिल्डींग ए, सहावा मजला, 601, सहवास, चक्ताण नगर, बडगाव मावळ, ता. मावळ, जि. पुणे, महाराष्ट्र 412106, भारत
मालमत्तेचे वर्णनः सदनिका क्र. 213, क्षेत्रफळ सुमारे 48.12 चौ.मी. म्हणजे 517.74 चौ.फू. (बिल्ट-अप क्षेत्रफळ), दुसरा मजला, ए-4 बिल्हींग, मेघ- मल्हार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., स्कीम क्र. 3, सचिन गृह संकुल, गट क्र. 1458 आणि 1513 ते 1518, सेक्टर क्र. 20, चिखली, तालुका हवेली, जिल्हा पुणे, अधिक तपशील अभिहस्तांकन करार दस्त क्र. Haval 24-4119/2016, दिनांकः 26.05.2016 आणि एसआरओ हवेली 24,	समजण्यात यताल. २) जर भाग डिमॅट स्वरूपात असल्यास : डिपॉझीटरी पार्टिसिपंट्सच्या साहाय्याने "आयईपीएफ ॲथोरिटी"च्या डिमॅट अकाउंटमध्ये भागांच्या थेट स्थानांतरणाद्वारा. भागधारकांनी याअधिक नोंद घ्यावी की कंपनीद्वारा तिच्या वेबसाईटवर अपलोड केलेला तपशील	07	आणि	छाया अमोल हरिहर ऋषिकेश तेलवेकर	জৌন- 21	26,77,636.39/- (रुपये सब्बीस लक्ष सत्त्वाहत्तर हजार सहारो छत्तीस आणि एकोणचाळीस पैसे फक्त)	2022	सदनिका क्र. 504, पाचवा मजला, स.क्र. 36, 3डी, साई एन्क्लेव्ह, कात्रज कोंदवा रोड, कात्रज, स्वामी समर्थ नगर, शिवान हॉटेलसमोर, पुणे, महाराष्ट्र 411046, भारत.
महाराष्ट्र येथे नोंदणीकृत विक्रीखत क्र. Haval 24-3580/2016, दिनांकः 07.05.2016 वर वर्णन करण्यात आलेला आहे.	ग्राह्य धरावा आणि रुल्सच्या अनुसार "आयईपीएफ"कडे भागांच्या स्थानांतरणाच्या प्रयोजनार्थ कंपनीद्वारा प्रतिलिपीत भाग प्रमाणपत्रांच्या निर्गमनासंबंधित पुरशी सूचना म्हणून मानीव ठरली जाईल.		0U/PM/011 शामराव 8/477520 आणि					बिल्डींग सी, पहिला मजला, 103, बंदे मातरम, स.क. 213/214, स्वागत हॉटेलसमोर, पवार वस्ती, मोशी-
लिलाव प्रक्रियेसंदर्भातील महत्वाची माहिती 1. सर्व डिमांड ड्राफ्ट (डीडी) वर नमूद ट्रस्टच्या नावे काडण्यात यावेत आणि मुंबई येथे देय असावेत.	कृपया नोंद घ्यावी की उक्त रुल्सच्या अनुसार "आयईपीएफ"कडे स्थानांतरण केलेले भाग आणि	19999	সভাগ		21			आळंदी रोड, दुदलगाव मोशी, पुणे, महाराष्ट्र 412015, भारत
 वयाणा रक्षम सादर करण्याचा शेवटचा दिनांक - लिलावाच्या 1 दिवस अगोदरपर्यंत स्वीकारण्यात येईल 	दावा न केलेल्या लाभांशांच्या रकमेबाबत कपंनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार नाही. आयर्डपीएफ''कडे स्थानांतरित भाग / लाभांशाकरिता विहित फॉर्म आयर्डपीएफ-५ ऑनलाइंन आणि	दिनांकः ०१.०८	6.2022			SIRVER IN THE PARTY		
 बोली सादरीकरणाचे स्थान - पहिला मजला, एडेलवाईज हाऊस, सीएसटी रोडच्या पलिकडे, कलिना, मुंबई-400098 	and which the submitted material and the set of the stand stands and the	स्थानः पुणे	VILVEL					प्राधिकृत अधिकारी,
4. लिलावाचे स्थान (लिलावासाठी वेब्रसाईट) - ई-लिलाव (https://auction.edelweissarc.in)	प्रत्यक्ष प्रती पाठवून व अर्ज करून "आयईपीएफ ॲथोरिटी"कडे दावा करता येईल.	-						मे. पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि.
5. संपर्क व्यक्ती व फोन क्र. - माया पटेल (मोबाईल क्र. 7715825175), अजय कुमार (मोबाईल क्र. 9867945407) 6. मालमत्तेची पाहणी करण्याचा दिनांक व वेळ - आधी वेळ घेऊन	वरील बाबतीत कोणत्याही शंका असल्यास तुम्ही आमचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजन्ट,							
b. मालमत्तचा पाहणा करण्याचा दिनाक व वळ – आवा पळ वजन विक्रीच्या अटी व शतींच्या तपशीलासाठी कृपया ईएआरसी च्या वेबसाईटवर म्हणजे	"केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेड", सेलेनियम टॉवर बी, प्लॉट नं. ३१ व ३२, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट गाचीबोवली, हैद्राबाद-५०० ००८; टेलि : +९१ ०४० ६७१६२२२२, ईंमल आयडी :							
https://auction.edelweissarc.in येथे दिलेली लिंक पाहावी.	einward.ris@kfintech.com यांच्याशी संपर्क साधु शकाल.							
स्थानः पुणे स्था/- प्राधिकृत अधिकारी, एडेलवाईज असेट रिकंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड दिनांकः 06.06.2022 (इंएआरसी ट्रस्ट एससी 401 चे ट्रस्टी)	स्टरलाईट टेक्नोलॉजीस लिमिटेडकरिता							
Edelweiss ASSET RECONSTRUCTION	स्थळ : पुणे तारीख : ०९ जून, २०२२ कंपनी सचिव व कॉर्पोरेट जनरल काउंसेल							
epaper lokatta om								•





